



ग्राहकासाठी
उत्कृष्ट
दीर्घकालीन
सेवा देणाऱ्या
उपक्रमांची
शुद्धता
देशभरात
राबण्यासाठी
एकजूट

निवासी व्यक्तीसाठी खाते उघडण्याचा अर्ज भाग-१. ग्राहक माहिती पान (सीआयएफ - तयार करणे / दुरुस्ती)



बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
भारत सरकार का उद्यम
एक परिवार एक बँक

संयुक्त खात्याच्या बाबतीत प्रत्येक ग्राहकाचे भाग-१ सीआयएफ पान घेणे

दिनांक

DDMMYY

शाखेचे नाव

शाखेचा कोड

(※ ने दर्शवलेल्या रिकाम्या जागांमधील माहिती भरणे अनिवार्य आहे / कृपया ब्लॉक अक्षरांमध्ये भरा. स्वाक्षरीसाठी काळी शाई वापरा.)
(फक्त कार्यालयीन वापरासाठी)

ग्राहक आयडी

अर्जाचा प्रकार

☐ नवा

☐ अद्यतन

खाते क्रमांक

सीकेवायसी क्रमांक

(सीकेवायसी अद्यतनाच्या विनंतीसाठी अनिवार्य)

ग्राहकाचा प्रकार

सामान्य / निवृत्तीवेतन धारक / ज्येष्ठ नागरिक / कर्मचारी/ माजी कर्मचारी / अज्ञान/ पगारदार

भ.नि.क्र.

खात्याचा प्रकार

☐ सामान्य

☐ छोटे (कमी जोखमीच्या ग्राहकासाठी)

०१

वैयक्तिक तपशिल

अस्तित्वातील ग्राहक आयडी (लागू असल्यास)

नाव*

(ओळखीच्या पुराव्याबद्दल)

FIRSTNAME MIDDLENAME LASTNAME

विवाहापूर्वीचे नाव

(अविवाहित अर्जदारासाठी)

FIRSTNAME MIDDLENAME LASTNAME

जन्मदिनांक

DDMMYY

लिंग

☐ पुरुष

☐ महिला

☐ तृतीयपंथी

वैवाहिक स्थिती

☐ विवाहित

☐ अविवाहित

☐ इतर

पिता/वैवाहिक जोडीदाराचे नाव

(झाबरीत/दळखू नये)

FIRSTNAME MIDDLENAME LASTNAME

आईचे नाव

FIRSTNAME MIDDLENAME LASTNAME

अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची संख्या

अशिक्षित

☐ होय

☐ नाही

होय असल्यास ओळखीच्या शारीरिक खुणा

काळजीवाहू पालकाचे नाव (नामानिधन)

FIRSTNAME MIDDLENAME LASTNAME

अज्ञान व्यक्तीच्या बाबतीत

काळजीवाहू पालकाशी नाते

राष्ट्रीयता

☐ निवासी भारतीय

☐ इतर

देशाचे नाव

व्यवसायाचा प्रकार

☐ एस- नोकरी

☐ खाजगी क्षेत्र

☐ सार्वजनिक क्षेत्र

☐ सरकारी

☐ ओ-इतर

☐ व्यावसायिक

☐ स्वयं रोजगार

☐ निवृत्त

☐ गृहिणी

☐ विद्यार्थी

☐ बी- धंदा

☐ एक्स-वर्गवारीतील नाही

तपशिल द्या

मासिक उत्पन्न रु.

एकूण मालमत्ता (अंदाजे किंमत) रु.

धर्म

☐ हिंदू

☐ मुस्लिम

☐ ख्रिश्चन

☐ शीख

☐ इतर

वर्गवारी

☐ सामान्य

☐ इतर मागास वर्गीय

☐ अनुसूचित जाती

☐ अनुसूचित जमाती

☐ एनटी

☐ तपशिल द्या

अपंग व्यक्ती

☐ होय

☐ नाही

☐ होय असल्यास

☐ अंधत्व

☐ इतर अपंगत्व

शैक्षणिक अर्हता

☐ शालांतपेक्षा कमी

☐ दहावी

☐ (बारावी) उच्च माध्यमिक

☐ पदवीधर

☐ पदव्युत्तर

☐ व्यावसायिक

☐ इतर

संस्थेचे नाव

पद/व्यवसाय

लागू असणाऱ्या बाँक्समध्ये खूण करा

☐ राजकीय व्यक्ती

☐ राजकीय व्यक्तीचा नातलग

☐ कोणतेच नाही

वास्तव्य असलेल्या देशाचा आयएसओ ३१६६* नुसार कोड

भारताचा कोड IN आहे.

जन्मस्थान / शहर*

जन्म देशाचा आयएसओ ३१६६* नुसार कोड

नागरिकत्व

निवासाची स्थिती

☐ निवासी व्यक्ती

☐ अनिवासी भारतीय व्यक्ती

☐ परदेशी नागरिक

☐ भारतीय वंशाची व्यक्ती

भारतातच कर दायित्व आहे आणि भारताबाहेरील कोणत्याही देशात अथवा प्रदेशात नाही.

☐ होय

☐ नाही (जर नाही असेल तर जोडपत्र २ मधील एफएटीसीए फॉर्म भरा)

पॅन / कर ओळख क्रमांक किंवा तत्सम (स्थानिक प्राधिकरणाने दिलेला असेल तर)

जर पॅन दिलेला नसेल तर जोडपत्र १ मधील फॉर्म ६० भरा)

०२

संपर्काचा तपशिल (दिलेल्या मोबाईल क्रमांक व ई-मेल पत्त्यावर सर्व संपर्क साधला जाईल.)

मोबाईल क्रमांक

ई-मेल पत्ता

वैकल्पिक मोबाईल क्रमांक

कार्यालयीन टेलिफोन क्रमांक

निवासाचा टेलिफोन क्रमांक

०३ ओळखीचा/ पत्त्याचा पुरावा (योग्य चौकोनात खुण करा.)

☐ अ. पासपोर्ट ☐ ब. मतदाता ओळखपत्र ☐ क. वाहनचालकाचा परवाना ☐ ड. डी-यूआयडी (आधार) ☐ इतर

☐ इ. नरेगा ओळखपत्र ☐ फ. राष्ट्रीय जनसंख्या गणना नोंदणी आयोगाद्वारे जारी केलेले नाव व पत्त्याचा तपशिल असणारे पत्र

एस- सरलीकृत उपाययोजना खाते दस्तावेज (प्रकाराचा कोड)

दस्तावेज कोड	वर्णन
०१	केंद्र / राज्य सरकारी खाते, वैधानिक नियंत्रण प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना, शेड्युल्ड कमर्शियल बँक्स व सार्वजनिक वित्तसंस्था यांनी जारी केलेले व्यक्तीचे छायाचित्र असणारे ओळखपत्र
०२	व्यक्तीचे साक्षात्कृत छायाचित्र असणारे राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेले पत्र

दस्तावेज क्रमांक / ओळख क्रमांक*

जारी करण्याचा दिनांक* वैधतासीमा दिनांक* (लागू असल्यास)

०४ पत्त्याचा तपशिल : ☐ वर्तमान ☐ कायम ☐ परदेशात

पत्त्याचा प्रकार* ☐ निवास/ व्यवसाय ☐ निवास ☐ व्यवसाय ☐ नोंदणीकृत कार्यालय ☐ तपशिल नाही

पत्ता*

शहर / गाव* जिल्हा*

राज्य* आयएसओ ३१६६* नुसार देशाचा कोड पिनकोड*

०५ पत्त्याचा तपशिल : ☐ पत्रव्यवहार ☐ स्थानिक ☐ वर्तमान / कायम पत्त्यासारखे

पत्त्याचा प्रकार* ☐ निवास/ व्यवसाय ☐ निवास ☐ व्यवसाय ☐ नोंदणीकृत कार्यालय ☐ तपशिल नाही

पत्ता*

शहर / गाव* जिल्हा*

राज्य* आयएसओ ३१६६* नुसार देशाचा कोड पिनकोड*

०६ जर दिलेल्या पत्त्याच्या पुराव्यात सध्याचा पत्ता नसेल तर कृपया खालीलपैकी कोणताही दस्तावेज सादर करा.

☐ युटिलिटी बिल ☐ पीपीओ / एफपीपीओ ☐ मालमत्ता किंवा महापालिका कराची पावती ☐ बँक किंवा पोस्टातील बचत खात्याचे विवरणपत्र

☐ नोकरीवर ठेवणाऱ्याने किंवा केंद्र / राज्य सरकारी खाते, वैधानिक किंवा नियंत्रण प्राधिकरणे, सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापना, शेड्युल्ड कमर्शियल बँक्स, सार्वजनिक वित्तसंस्था किंवा लिस्टेड कंपन्या यांनी जारी केलेले घर वाटपाचे पत्र. त्याचप्रमाणे अशा नोकरीवर ठेवणाऱ्याशी झालेला अधिकृत निवासस्थानासाठीचा लीव्ह अॅरन्ड लायसेन्स करार.



दस्तावेज क्रमांक दिनांक

०७ उद्धोषणा तसेच हमी तसेच स्वयं पुष्टीकरण

मला दिल्या गेलेल्या खाते उघडण्याच्या बाबतीतल्या अटी व शर्तीची प्रत मी वाचली आहे. या अटी व शर्ती मला/ आमहाला समजावून सांगण्यात आलेल्या आहेत आणि मला त्या समजल्या असून मान्य आहेत.

१. मी या द्वारे उद्घोषित करतो की मी स्वमर्जीने मला यूआयडीएआयने जारी केलेले आधार कार्ड पीएमएलए २००२ खालील केवायसी मानकांचे अनुपालन करण्यासाठी ओळख आणि / किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून सादर केलेले आहे.
२. बँकेतर्फे त्याची यूआयडीएआयकडे खातरजमा करण्यास माझी मान्यता आहे आणि मी माझी ओळख व पत्ता बँकेला बायोमेट्रिक पद्धतीने देण्यास मी यूआयडीएआयला पूर्ण परवानगी देतो.

होय ☐ नाही ☐



स्थान दिनांक

०८ कार्यालयीन उपयोगासाठी/साक्षात्कन ☐ मिळालेले दस्तावेज ☐ स्वयं-प्रमाणित ☐ सत्यप्रती ☐ नोटरी

खाते उघडण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून मिळालेल्या स्वयं-प्रमाणीकरणाची व दस्तावेजांची खातरजमा केलेली आहे का? आणि सर्व होय/नाही योग्य आहेत का? (प्रमाणीकरण होय असल्यानंतरच शाखेने खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करावी.)

प्रमाणित करण्यात येते की ठेवीदाराला खात्यावर व्यवहार करण्याचे परिणाम आणि अटी समजावून सांगण्यात आलेल्या आहेत. (फक्त अशिक्षित अर्जदाराच्या बाबतीत)

ठेवीदार अशिक्षित आहे का? ☐ होय ☐ नाही जोखीम वर्ग ☐ उच्च ☐ मध्यम ☐ कमी

ओळख पटविण्याच्या एक किंवा दोन शारीरिक खुणा असल्यास उदा. तीळ किंवा व्रण (अशिक्षित अर्जदाराच्या बाबतीत अनिवार्य)

जातीने खातरजमा केली आणि अर्जदाराच्या स्वाक्षरीची/ डावा निशाणी अंगठ्याची खातरजमा करणारी व्यक्ती

अधिकाऱ्याचे नाव भ.नि.नि. क्रमांक पद

दिनांक अधिकाऱ्या च्या स्वाक्षरीचा कोड स्वाक्षरी

व्यक्तीसाठी खाते उघडण्याचा अर्ज भाग-२

(बचत खाते, चालू खाते आणि मुदत ठेवी)

(* ने दर्शवलेल्या रिकाम्या जागांमधील माहिती भरणे अनिवार्य आहे / कृपया ब्लॉक अक्षरांमध्ये भरा. स्वाक्षरीसाठी काळी शाई वापरा.)

(फक्त कार्यालयीन वापरासाठी)

दिनांक

D D M M Y Y Y Y

पहिल्या अर्जदाराचा ग्राहक आयडी

दुसऱ्या अर्जदाराचा ग्राहक आयडी

खाते क्रमांक

Branch to affix rubber stamp of name and code no.

आपल्या बँकेत / शाखेत खालील प्रमाणे माझे / आमचे ठेव खाते उघडण्याची मी आपणास विनंती करतो. योग्य खाते प्रकारावर खूण करा

01

खात्याचा प्रकार

☐ बचत खाते

☐ बीएसबीडीए

☐ बीएसबीडीए लघु खाते

☐ चालू खाते

☐ मुदत ठेव

☐ आवर्ती मुदत ठेव

☐ इतर तपशिल द्या

02

संचालनाचा प्रकार

☐ स्वतः/आयदर ऑर सर्व्हायवर

☐ फॉर्मर ऑर सर्व्हायवर

☐ एनी वन ऑर सर्व्हायवर

☐ संयुक्त संचलन

☐ लॅटर ऑर सर्व्हायवर

☐ इतर

03

हव्या असलेल्या सेवा

१. एटीएम कम डेबिट कार्ड

अर्जदार १

☐

होय

☐

नाही

अर्जदार २

☐

होय

☐

नाही

(सेवा क्रमांक २ ते ८ साठी मोबाईल क्रमांक अनिवार्य)

२. चेकबुक

☐

होय

☐

नाही

३. इंटरनेट बँकिंग हवे आहे का?

हवे असलेले संचलन अधिकार

अर्जदार १

☐

होय

☐

नाही

अर्जदार २

☐

होय

☐

नाही

कार्डवर येणारे नाव	

४. एसएमएस सूचना (शुल्क लागू)

(एसएमएस सूचना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर)

☐

होय

☐

नाही

५. फोन बँकिंग सेवा

☐

होय

☐

नाही

६. मोबाईल बँकिंग सेवा

☐

होय

☐

नाही

७. पासबुक हवे आहे का?

(बचत खात्यासाठी)

☐

होय

☐

नाही

८. इ-स्टेटमेंट (दरमहा किंवा महिना कालावधीने) कागदी प्रतीऐवजी

☐

हवे आहे

☐

नको आहे

(फक्त एकल व आयदर ऑर सर्व्हायवर तत्वावर संचलित संयुक्त खात्यांसाठी)

उपलब्ध. फॉर्मर ऑर सर्व्हायवर तत्वावर संचलित संयुक्त खात्यांसाठी आयएनबी सुविधा फक्त पहिल्या अर्जदाराला उपलब्ध)

04

मुदत ठेव: खालील उत्पादने / सुविधा यांच्यासाठी कृपया विकल्प / तपशिल द्या.

☐ मुदत ठेव

☐ मुदत ठेव(पुनर्गुंतवणुक)

☐ वार्षिक ठेव

☐ कर बचत योजना

☐ कॅपिटल गेन(टीडीआर)

रक्कम रु. रुपये अक्षरी

मुदत वर्षे महिने दिवस

मुदत ठेवीच्या बाबतीत व्याज देयता

☐ मासिक

☐ त्रै-मासिक

मुदत संपण्याच्या बाबतीत सूचना ☐ आपोआप नूतनीकरण* मुद्दल व पे-बँक व्याज

☐ आपोआप नूतनीकरण* मुद्दल व व्याज

☐ मुद्दल व व्याज देणे

☐ आपोआप नूतनीकरण* रु. या भागाशः रकमेसह

*(आपोआप नूतनीकरण त्याच शर्तीवर व नूतनीकरण तारखेला लागू असलेल्या व्याज दरासह केले जाईल.)

पेमेंट सूचना (मुदत संपुष्ट पद्धती / शेष रक्कम)

☐ माझ्या बीओएम मधील

या खात्यात जमा करावी. बँकर्स चेक/ ड्राफ्ट द्यावा

05

बहु-पर्यायी मुदत ठेव योजना / ऑटो स्वीप

☐ मुदत ठेव प्रकार

☐ मुदत ठेव

☐ मुदत ठेव (पुनर्गुंतवणुक)

ठेवीची मुदत वर्षे महिने

बचत बँक खाते / चालू खाते यांना सामान्यतः लागू असणाऱ्या सेवाशुल्कांची वसुली माझ्या / आमच्या बचत बँक / चालू खात्यातून वजावटी द्वारे करण्यास मी / आम्ही या द्वारे मान्यता देतो.

अटी व शर्ती प्रमाणे मॉड्स / ऑटो स्वीपसाठी माझ्या / आमच्या बचत बँक / चालू खात्यातून वजावट करण्यास मी / आम्ही या द्वारे मान्यता देतो.

संतर्पण बचत बँक / चालू खाते क्रमांक

रिव्हर्स स्वीप अंतर्गत एमओडी मोडण्यासाठी* एमओडी

☐ शेवटी आलेला प्रथम तत्वावर मोडावा.

(*अर्जदाराने कुठलाच पर्याय न निवडल्यास शेवटी आलेला प्रथम तत्व वापरण्यात येईल.)

06

☐ आवर्ती मुदत ठेव

☐ फ्लेक्ससी ठेव

☐ मासिक / कोअर मासिक हप्ता रु. अक्षरी रुपये मुदत वर्षे महिने(ने)

☐ स्थायी आदेश (असल्यास)

या खाते क्रमांकातून वजावट करावी.

☐ मुदत संपुष्टानंतर

या खाते क्रमांकावर जमा करावे.

☐ बँकर्स चेक / ड्राफ्ट द्यावा

या मुदतीचा एसटीडीआर द्यावा.

(फक्त कार्यालयीन कामकाजासाठी) खाते उघडा		क्यू	नो इनिशिएल्स
दिनांक D D M M Y Y Y Y	प्रधिकृत स्वाक्षरीकार	खाते	
१) इंटरनेट बँकिंग (आयएनबी) संदर्भ क्रमांक		सीआयएफ लिंकिंग	
२) आयएनबी ब्लूइंग हक्क व्यवहाराचे हक्क या दिनांकाला दिले गेले D D M M Y Y Y Y		वैयक्तिकृत चेक्स	
३) एटीएम डेटा D D M M Y Y Y Y	या दिनांकाला ट्रान्समिट केला गेला	इंटरनेट बँकिंग	
४) नामांकन अनुक्रमांक		मोबाईल बँकिंग	
५) थ्रेशहोल्ड केवायसी सीमा		एसएमएस सूचना	
६) फोन बँकिंग		पोस्टिंग काढून टाकणे	
		स्कॅनिंग	

बचत खाते उघडण्यासाठीच्या अटी व शर्ती

- मी पुष्टी करतो आणि घोषित करतो की मी बँकेचे नियम व कायदे वाचले असून समजून घेतले आहेत तसेच बँक देत असलेल्या विविध सेवांबाबतच्या अटी व शर्ती वाचल्या आहेत व समजावून घेतल्या आहेत ज्यात डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग /एसएमएस बँकिंग/ टेलीबँकिंग /मोबाईल बँकिंग/व्हर्चुअल बँकिंग आणि इतर सुविधा यांचा समावेश आहे पण तेवढ्यावर सीमित नाहीत. मी त्यांचे व वेळोवेळी बँक /नियंत्रक, सरकार यांचेकडून त्यात केलेल्या दुरुस्त्या / बदल जे सूचनापत्रे, सूचना,नोटिसबोर्ड/वेबसाईट्स/ वृत्तपत्र प्रकाशने इ. माध्यमातून कळवले जातील त्यांचेही मी पालन करेन. मी असे बदल / दुरुस्त्या मला वैयक्तिकरित्या कळवले जाण्याचे हक्क मला असतील तर ते याद्वारे सोडून देत आहोत. मी मान्य करतो की माझ्या खात्यातून माझ्या / प्राधिकृतव्यक्तीद्वारे माझ्या / युजर आयडी/ पासवर्ड/ पिन/ओटीपी वापरून केले जाणारे व्यवहार/विनंत्या माझ्यावर बंधनकारक असतील आणि अशा बाबतीतील अधिप्रमाणन प्रमाणपत्रे तसेच इतर माहिती / तपशिल / ओटीपी /पिन यांच्या बाबतीत गुप्तता आणि गोपनीयता राखणे ही माझी जबाबदारी असेल. मी मान्य करतो की बँकेला जी वसूल करण्याचा अधिकार असेल ती सेवा शुल्के, खर्च, किंवा इतर देणी माझ्या खात्यातून वजावट करण्याचा पूर्ण हक्क बँकेला आहे. माझे खाते चालवत असताना कोणत्याही नियम / कायदा/ अटी वा शर्तीचा भंग झाल्यास आम्हाला कोणत्याही प्रकारची नोटीस न देता माझे खाते बंद करण्याचा अधिकार मी बँकेला देत आहोत आणि आम्ही माझे /आमचे खाते बंद करण्यास मान्यता देतो. माझा संपर्काचा पत्ता बदलल्यास अथवा माझ्या घटनेत कोणताही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती बँकेला देण्याची हमी मी घेतो.
- आधार कार्डाच्या पुराव्याद्वारे चालू केले गेलेल्या खात्याच्याबाबतीत मी घोषित करतो की मी स्वेच्छेने यूआयडीएआयद्वारा दिले गेलेले आधारकार्ड पीएमएलए २००२ खाली केवायसी मानकांची परिपूर्ती करण्यासाठी ओळखीचा आणि / किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून सादर केलेले आहे आणि मी याद्वारे मान्य करतो की बँक यूआयडीएआयकडे त्याची खातरजमा करून घेऊ शकते तसेच बँकेला बायोमेट्रिक अधिप्रमाणनाद्वारे ओळख व पत्ता देण्याचे पूर्ण अधिकार यूआयडीएआयला देतो. मी हे खाते एनपीसीआय मॅपरवर समाविष्ट करणे इच्छितो ज्यामुळे भारत सरकारच्या एलपीजी सबसीडीसह डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा लाभ घेणे शक्य बनेल. मला हे समजते की मला जर एकापेक्षा अधिक लाभ मिळणार असतील तर असे सर्व लाभ याच खात्यावर जमा होतील.
- मी पुष्टी करतो व घोषित करतो की कुठल्याही लागू कायदा / नियंत्रक / करारातील तरतुदीनुसार किंवा इतर कोणत्याही तरतुदीनुसार मला बँकेत खाते उघडण्यास व ते चालवण्यास अथवा बँकेशी कोणताही व्यवहार करण्याच्या बाबतीत बंदी / मनाई / बंधने नाहीत.
- मी मान्य करतो की माझा वैयक्तिक केवायसी तपशिल केंद्रीय केवायसी रजिस्ट्री किंवा इतर कुठल्याही सक्षम प्राधिकरणाकडे उघड करण्यास हरकत नाही. मी माझ्या वैयक्तिक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बँक / केंद्रीय केवायसी रजिस्ट्री /भारत सरकार / आरबीआय किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाकडून एसएमएस / ई-मेल द्वारे आलेली माहिती प्राप्त करण्यास मान्यता देतो. मी हेसुद्धा मान्य करतो की अशी एसएमएस / ई-मेल द्वारे पाठवलेली माहिती न मिळाल्यास बँकेला कुठल्याही प्रकारच्या नुकसान / हानीसाठी जबाबदार धरता येणार नाही.
- मी प्रमाणित करतो की मी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) ने ७ ऑगस्ट, २०१५ च्या क्र.एस ओ २१५५ (इ) या अधिसूचनेद्वारे विदित केलेल्या आणि आरबीआयने आपल्या २८ ऑगस्ट, २०१५ च्या सूचनापत्र संदर्भ क्र.डीबीआर एएमएल बी. सी. क्र. ३६/१४.०१.००१/२०१५-१६ मध्ये कळवल्याप्रमाणे आयकर कायदा १९६१च्या कलम २८५बीए अन्वये, ज्यात त्यामध्ये तदनंतर झालेल्या बदलांचा / दुरुस्त्यांचा समावेश आहे, सदर बाबतीत माझी स्थिती घोषित केलेली आहे.
- मी हे समजतो, मान्य करतो आणि प्रमाणित करतो की आयकर कायद्यातील तरतुदी,त्याखाली केलेले नियम आणि याबाबतीत आरबीआय / सरकार यांनी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक सूचना यांच्या अन्वये, त्यांमध्ये विहित केलेल्या निवासी स्थितीच्या किंवा अन्य निकषांवर अवलंबून बँकेला माझ्या खात्याच्या बाबतीतील माहिती फॉरेन अकाउंट्स टॅक्स कंप्लायन्स अॅक्ट (एफएटीसीए) आणि कॉमन रिपोर्टिंग स्टॅंडर्स (आयसीआरएस) आणि/ किंवा इतर तत्सम व्यवस्थांच्या बाबतीतील आंतरसरकारी करारांचे (आयजीए) अनुपालन करण्यासाठी विहित नमुन्यात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) किंवा अन्य सरकारी प्राधिकरणांना कळवावी लागेल.
- मी प्रमाणित करतो व घोषित करतो की खाते उघडण्यासाठी किंवा इतर वित्तीय सुविधा प्राप्त करण्यासाठी मी इथे दिलेली किंवा वेबसाईट/ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेली व मी सहीनिशी / प्राधिकृत केलेली; मला लागू असणारी माहिती तसेच खाते उघडण्यासाठी किंवा इतर वित्तीय सुविधा प्राप्त करण्यासाठी मी सादर केलेल्या दस्तावेज पुराव्यांमध्ये दिलेली माहिती ही माझ्या समजुतीनुसार व विश्वासानुसार खरी, अचूक व परिपूर्ण आहे आणि मी कोणतीही अशी ठोस माहिती दडवलेली नाही, जिचा परिणाम आमच्या खात्याचे वर्गीकरण यूएस रिपोर्टिंग खाते किंवा अदर रिपोर्टेबल खाते किंवा इतर अशी वर्गवारी करण्यावर होईल. मला कल्पना आहे की मी दिलेली कोणतीही माहिती अथवा तपशिल जर खाते, दिशाभूल करणारे किंवा चुकीचे असल्याचे आढळून आले तर त्यासाठी मला जबाबदार धरले जाईल.
- इथे दिलेली माहिती / अथवा अन्य माहिती तसेच मी सादर केलेल्या कागदोपत्री पुराव्यांमध्ये बदल झाल्यास किंवा एखाद्या प्रमाणपत्रात चूक आढळल्यास किंवा त्यात बदल झाल्यास मी त्याबाबतची माहिती तात्काळ आणि कोणत्याही परिस्थितीत बदल झाल्यापासून ३० दिवसांच्या आत बँकेला देण्याची जबाबदारी घेत आहे. याशिवाय मी गरज भासेल तेव्हा कागदोपत्री पुराव्यांसह अद्ययावत व वैध स्वयंप्रमाणन सादर करण्याची जबाबदारी घेतो, मात्र वरील प्रमाणे दुरुस्ती केलेले स्वयंप्रमाणन बँकेला उपलब्ध करून दिले नसता, येथे नमूद केलेल्या सर्व घोषणा व हमी बदल / दुरुस्ती केलेली कागदपत्रे / माहितीला लागू असतील.
- मी मान्य करतो की मला ज्ञात असणाऱ्या ठोस वस्तुस्थिती / माहिती उघड करण्यास मी आज किंवा भविष्यात कुठराई केल्यास किंवा आमच्या कागदपत्रांमध्ये / माहितीत / इतर तपशिलात असणाऱ्या कमतरता नेमून दिलेल्या कालावधीच्या आत परिपूर्ण करण्यात मी अपयशी ठरल्यास मला सदरील खात्यावरून व्यवहार करण्यास अवैध ठरवले जाईल आणि बँकेने माझ्यावर खाते चालवण्याबाबत बंधने घातल्यास किंवा खाते बंद केल्यास अथवा याबाबतची माहिती कोणत्याही नियंत्रकाला आणि किंवा त्यासाठी भारत सरकार / आरबीआयने नेमलेल्या अधिकाऱ्यास दिल्यास किंवा सीबीडीटी /आरबीआय /भारत सरकार यांनी वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार तिला योग्य वाटेल अशी इतर कोणतीही कारवाई केल्यास ते तिच्या अधिकारात बसणारे असेल.
- याशिवाय खात्यावरील व्यवहार व खाते चालू ठेवणे या संदर्भातील कायद्यात भारतात किंवा भारताबाहेर झालेल्या बदलांमुळे मागवली गेलेली अधिकची माहिती बँकेला देण्यास व विदित करण्यास मी मान्यता देतो.
- येथे सादर केलेल्या माहितीतील दोषामुळे/ चुकीमुळे किंवा मी / आम्ही चुकीची / अपूर्ण माहिती दिल्याच्या कारणामुळे बँकेला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास/ तोषिस लागल्यास

त्याबाबतची नुकसानभरपाई देण्याची हमी मी घेईन.

१२. बँकेला हवे असेल त्याप्रमाणे ठराविक कालावधीनंतर बँकेला अद्ययावत केवायसी कागदपत्रांसह अथवा केवायसीचे अद्ययावतीकरण करण्यासह माहिती / डेटा सादर करण्याची हमी मी घेतो.
१३. मला हे विदित आहे की बँकेने केवायसीच्या बाबतीतील कस्टमर ड्यू डिलिजन्स कार्यवाही पूर्ण केल्यानंतरच खाते कार्यान्वित होईल व रकमा काढण्यास परवानगी दिली जाईल.
१४. जर पॅनविना खाते उघडले गेले असेल तर मी भारत सरकारने निर्देशित केलेल्या दिनांकाला किंवा त्यापूर्वी पॅन सादर करीन, असे न केल्यास अर्थशोधन अधिनियम (नॉदी ठेवणे) २००५ प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग (मेटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स) २००५ च्या अनुसार पॅन कार्ड सादर करेपर्यंत माझे खाते बंद ठेवले जाईल.
१५. खाते उघडताना सध्याच्या पत्त्यासाठी मान्य केले गेलेले ओव्हीडी कागदपत्र सादर केलेले असल्यास मी खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत सध्याचा पत्ता असणारे आधार किंवा इतर कोणतेही ओव्हीडी कागदपत्र सादर करण्याची हमी घेतो व असे न केल्यास त्यावेळी लागू असणार्या भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुसार माझे खाते बंद केले जाईल हे मला माहित आहे.
१६. मला आयएनबी किट व एटीएम कार्ड / चेकबुकचा समावेश असणारे वेल कम किट मिळाले आहे आणि मला हे माहित आहे की सदर किटमधील वस्तूंचा गैरवापर केल्यास/ गहाळ झाल्यास होणाऱ्या नुकसानाला / हानीला बँक जबाबदार असणार नाही.
१७. मी याद्वारे प्रमाणित करतो की सदरील बचत खात्याचा उपयोग मी फक्त अव्यावसायिक / अव्यापारी व्यवहार करण्यासाठीच करेन. जर अशा प्रकारचे व्यवहार घडल्यास किंवा व्यावसायिक / वित्तीय / संशयास्पद अथवा अस्वीकारार्ह समजले जातील असे इतर कोणतेही व्यवहार नजरेस आल्यास अशा बँक खात्याचे व्यवहार एकतर्फी गोठवण्याचे आणि किंवा खाते बंद करण्याचे अधिकार बँक राखून ठेवत आहे.
१८. उघडल्या जाणाऱ्या खात्यावरील मासिक सरासरी/ किमान शिलकीबाबत माहिती मला देण्यात आलेली आहे आणि हीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे की सदरील सीमा बदल दुरुस्त्यांच्या अधीन असतील आणि असे बदल / दुरुस्त्या बँकेच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जातील आणि मला ते नोटीसच्या स्वरूपात स्वीकारार्ह असेल.
१९. मी याला पुष्टी देतो की मला बीएसबीडी खात्याच्या उत्पादन वैशिष्ट्यांबद्दल माहिती समजावून सांगण्यात आलेली आहे. (बीएसबीडी खात्यासाठीच्या अर्जदाराला लागू)
२०. मी बचत खात्याच्या अटी व शर्ती मिळाल्याची पोचपावती देतो.
२१. मला कल्पना देण्यात आलेली आहे की मी जर माझा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला नाही तर मी एटीएमवरून रोख रक्कम काढण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या सुविधेला पात्र असणार नाही.
२२. (समाज कल्याण लाभ प्राप्त करण्यासाठी उघडलेल्या खात्यांच्या बाबतीत लागू) मला याची कल्पना आही की सदरील खाते बीएसबीडी वर्गवारीत उघडले जाईल. मला याचीसुद्धा कल्पना आहे की मला बीएसबीडी खाते चालू ठेवण्यात स्वारस्य नसेल आणि ते नेहमीच्या बचत खात्यात परिवर्तित केले गेले तर मला नेहमीच्या बचत खात्यासाठी लागू असणारी सरासरी मासिक शिल्लक (एएमबी) राखावी लागेल. त्यामुळे मी ते नेहमीच्या बचत खात्यात परिवर्तित करणे स्वीकारले तर मी खात्यात एएमबी राखण्याची हमी देतो.
२३. (अज्ञान व्यक्तीच्या नावे उघडलेल्या खात्याला लागू) मला या खात्यात सरासरी मासिक शिल्लक (एएमबी) राखण्याच्या अटीची व अज्ञान खातेदार सज्ञान झाल्यानंतर असा एएमबी न राखल्यास दंड शुल्क लागू होईल याची कल्पना आहे. त्यामुळे मी अज्ञान खातेदार सज्ञान झाल्याच्या तारखेपासून खात्यात एएमबी राखण्याची हमी देतो.
२४. मी या द्वारे उद्घोषित करतो की वर दिलेला तपशिल माझ्या ज्ञानानुसार व समजुतीनुसार सत्य व अचूक आहे आणि त्यात कोणताही बदल झाल्यास तुम्हाला त्याबद्दल तात्काळ माहिती देण्याची हमी मी घेतो. मला कल्पना आही की वरीलपैकी कोणतीही माहिती खोटी, चुकीची, दिशाभूल करणारी अथवा अप्रस्तुत असेल तर त्याबद्दल मला जबाबदार धरले जाईल.
२५. मी / आम्ही पुष्टी करतो की उत्पादनाची वैशिष्ट्ये मला समजावून सांगितली गेलेली आहेत.

बचत खात्याचे नियम (संक्षिप्त)

(कनो युअर कस्टमर मार्गदर्शक सूचना) आपला खातेदार ओळखा मार्गदर्शक सूचना

खाते उघडण्याच्या अटीची पूर्तता करणारी कोणतीही व्यक्ती, बँकेच्या नियमांनुसार ओळख व पत्त्याचा पुरावा सादर केल्यास, बँकेच्या नियमांचे पालन करण्यास मंजूरी देऊन बचत खाते उघडू शकते.

नामांकन व सर्व्हायवरशिप सुविधा

बचत खात्यासाठी नामांकन सुविधा उपलब्ध आहे आणि काही अघटित घडल्यास कायदेशीर वारसांचे दावे सुरळितपणे निकालात काढता यावेत यासाठी या सुविधेचा लाभ घेण्याचा सल्ला खातेदारांना दिला जातो.

फक्त एकाच व्यक्तीचे नामांकन करता येते. जर तुम्हाला नामांकन करण्यात स्वारस्य नसेल तर ही वस्तुस्थिती पूर्ण स्वाक्षरीनिशी खाते उघडण्याच्या अर्जावर नोंदयला हवी. अशा परिस्थितीत सर्व्हायवर तरतूद असणारे संयुक्त खाते सर्व्हायवरमार्फत संचलित केले जाईल.

खात्यांचे प्रकार, शिलकीच्या अटी व सेवा शुल्के

खातेदार चेकबुक सुविधेसह किंवा या सुविधेविना खाते उघडू शकतो. बचत खात्याला सध्या लागू असणाऱ्या सरासरी मासिक शिल्लक व ती न राखल्यास लागू होणाऱ्या दंड शुल्काबाबतच्या अटी बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर उपलब्ध आहेत. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल. अज्ञानाचे खाते वगळता इतर बचत खात्यांवरील कमाल शिलकीवर निर्बंध नाहीत.

अज्ञान व्यक्तीचे खाते

एकसमान स्वाक्षरी राखू शकणारी व दहा वर्षां पेक्षा कमी वय नसणारी अज्ञान व्यक्ती एकल नावाने खाते उघडू शकते व त्यात कमाल रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) शिल्लक राखू शकते. अज्ञान व्यक्ती आपल्या पालकांसह संयुक्त खाते उघडू शकतात.

खाते कसे उघडावे ?

सामान्य परिस्थितीत खाते उघडू इच्छिणाऱ्या व्यक्तीने बँकेत जातीने उपस्थित राहून प्रक्रिया पूर्ण करावी. विहित अर्ज पूर्ण भरून ते स्वाक्षरी करतील. अर्जदाराने / रांनी केवायसी दस्तावेज, आरबीआय / सीबीडीटी यांना लागू उद्घोषणा व त्याच्या / तिच्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांच्या नुकत्याच घेतलेल्या दोन प्रती सादर करायला हव्यात. अर्जदार खाते उघडण्यासाठी ऑन-लाईन अर्जसुद्धा करू शकतात. अर्जदारांच्या स्वाक्षरी वाचता येणाऱ्या व नीटनेटक्या हव्यात. सल्ला इंजनी ब्लॉक अथवा वॅपिटल अक्षरांमध्ये नसाव्यात. प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट खाते क्रमांक दिला जाईल. बँकेशी व्यवहार करता खातेदाराने हा क्रमांक न चुकता उद्घृत करायला हवा. स्वतःच्या हितासाठी खातेदाराने खाते उघडताना दिलेल्या स्वाक्षरीच्या नमुन्याबरोबरच स्वाक्षरी खात्याचे परिचालन करताना अथवा बँकेशी कुठलाही पत्रव्यवहार करताना करावी.

पासबुक

खातेदाराला दिलेले पासबुक व चेकबुक सुरक्षित जागी ठेवावे. याबाबतीतल्या खातेदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानाला अथवा चुकीची रक्कम अदा करण्याला बँक जबाबदार नसेल. विथड्रॉवल स्लिपद्वारे रोख रक्कम काढताना पासबुक सादर करणे अनिवार्य आहे. चेकने व डेबिट कार्डद्वारा रोख रक्कम पासबुकशिवाय काढता येईल. रकमेचा भरणा पासबुकशिवाय करता येईल. पासबुक नियमितपणे अद्यतन करायला हवे. झालेल्या व्यवहारांचे अद्यतन करून पासबुक ताबडतोब खातेदाराला परत केले जाईल. जर त्यांनी ते एका आठवड्यात घेतले नाही तर ते त्यांना त्यांच्या खर्चाने रजिस्टर्ड एडी / कुरिअरमार्फत पाठवले जाईल.

खातेदाराने पासबुकमधील नोंदी काळजीपूर्वक तपासायला हव्यात आणि कोणतीही चूकभूल बँकेच्या ताबडतोब निदर्शनास आणायला हवी.

पासबुक हरवल्यास अथवा खराब झाल्यास खातेदाराने अर्ज केल्यावर त्याबाबतची चौकशी करून, विहित प्रक्रिया पूर्ण करून व त्याबद्दलचे शुल्क वसूल करून डुप्लिकेट पासबुक दिले जाईल. यासाठी सध्या लागू असणाऱ्या शुल्काबाबत बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल.

चेकबुक

खाते उघडण्याबाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर बँक खातेदाराला चेकबुक देईल. लागू असणारे शुल्के वसूल करण्याच्या अटीवर बँक चेकबुक देईल.यासाठी सध्या लागू असणाऱ्या शुल्काबाबत बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल. खातेदाराने फक्त बँकेने दिलेल्या चेकबुकमधीलच चेक्स वापरायला हवे. याहून वेगळ्या चेक्सची रक्कम अदा करण्यास नकार देण्याचा हक्क बँक राखून ठेवते. सामान्यपणे बँक एका वेळी एकच व पूर्वीचे चेकबुक पूर्ण अथवा जवळजवळ संपल्यावर चेकबुक देईल. चेक्स वाचता येतील असे लिहायला हवेत. हरवलेल्या अथवा अदा केलेल्या चेक्सबाबत विहित शुल्क भरून स्टॉप पेमेंट सूचना देता येईल. यासाठी सध्या लागू असणाऱ्या शुल्काबाबत बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल.

सर्वसाधारण

बचत खाते हे बचतपुंजी जमा करण्यासाठी असणे अपेक्षित आहे आणि ते चालू खात्याप्रमाणे वापरले जाऊ नये. बँकेला जर असे खात्रीशीररित्या वाटले की खातेदाराने त्याचे / तिचे खाते अस्वीकारार्ह व्यवाहरासाठी वापरले आहे तर ती ते बंद करू शकते.

भरणा

आपल्या गृहशाखेतच रोख भरणा करावा असा निर्बंध नाही. फक्त खातेदाराच्या नावे काढलेले चेक्स, ड्राफ्ट्स व इतर इंस्ट्रुमेंट्स खात्यात जमा करण्यास स्वीकारली जातील. खातेदाराच्या नावे केलेली तृतीय पक्ष इंस्ट्रुमेंट्स स्वीकारली जाणार नाहीत.

सामान्यतः इंस्ट्रुमेंट्सची रक्कम खात्यात जमा झाल्याखेरीज ती काढून घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. समधानकारक संचालन असलेल्या खात्याच्या बाबतीत बाहेर गावाच्या / स्थानिक इंस्ट्रुमेंट्सच्या रकमा वेळोवेळी घालून दिलेल्या मर्यादित तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातील. त्यासाठीचे कलेक्शन शुल्क व वरखर्च वसूल केला जाईल. यासाठीची सध्या लागू असणारी मर्यादा व शुल्काबाबत बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल. इंस्ट्रुमेंट्स मागाहून पेमेंट न होता परत आल्यास त्या रकमेवरील देय व्याजाची वसूली केली जाईल.

खात्यातून रकमा काढणे

बँकेचा विहित विथड्रॉवल फॉर्म वापरून खातेदार त्याच्या / तिच्या खात्यातून स्वतः पैसे काढू शकतो / ते विथड्रॉवल फॉर्मसोबत पासबुक असायला हवे.

बँकेचा विहित विथड्रॉवल फॉर्म फक्त खातेदार वैयक्तिकरित्या रक्कम घेण्यासाठी वापरू शकतो. एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम / डेबिट कार्डचाही वापर करता येतो. एका खात्यात अनुमती असणाऱ्या कमाल डेबिट नोंदीची संख्या त्या खात्याच्या एएमबीवर अथवा बँक वेळोवेळी ठरवेल त्यानुसार असेल. यापेक्षा जास्त नोंदी झाल्यास देय असणाऱ्या शुल्काची माहिती बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे.

जो खातेदार आजारी असेल अथवा वृद्ध अथवा अपंग व्यक्ती बँकेने स्वतः येऊ शकत नाही आणि रक्कम काढण्यासाठी स्वतःची स्वाक्षरी करू शकत नाही व अंगठ्याची निशाणी देऊ शकत नाही त्या खातेदारास बँकेने घालून दिलेल्या प्रक्रिया पध्दतीचे अनुपालन केल्यानंतर तिच्या खात्यातून रोख रक्कम काढू शकते.

ओव्हरड्राफ्ट्स

अपवादात्मक प्रकरणांमध्ये पूर्वीच केलेल्या व्यवस्थेनुसार बचत खात्यावर ओव्हरड्राफ्ट दिला जाऊ शकतो. बँक खात्यातील शिलकीपेक्षा अधिक रकमेचे चेक्स पेमेंट न करता परत पाठवले जातील. पुरेशी शिल्लक नसल्याने पेमेंट न करता परत पाठवले गेलेल्या प्रत्येक चेकसाठी सेवा शुल्क आकारले जाईल. सध्या लागू विहित शुल्काची माहिती बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल.

असंचालित खाती

खातेदारांना त्यांचे खाते नियमितपणे वापरण्याचा सल्ला आहे. मागील व्यवहारानंतर २४ महिन्यांपर्यंत वापरले न गेलेले खाते असंचालित खाते म्हणून वर्गीकृत केले जाते. यासाठी सध्या लागू विहित शुल्काची माहिती बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडूनसुद्धा मिळेल.

पोचपावती

तुम्ही खालील नावाने केलेल्या नामांकनाची आम्ही पोचपावती देतो.		दिनांक										
नामांकित व्यक्तीचे नाव:	वय	वर्षे.										
तुमच्या		या खाते क्रमांकाच्या बाबतीत.										
नोंदणी क्रमांक	<table><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table>											बँक अधिकार्याची स्वाक्षरी व शिक्का

स्टॅन्डिंग सूचना

खातेदार सेवा शुल्क भरून बँकेला त्यांच्या खात्यातून कालबद्ध रीतीने विम्याचे हप्ते, सभासदत्व शुल्क इ. भरण्यासाठी वजावट करण्याची विनंती करू शकतात. सध्या लागू विहित शुल्काची माहिती बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडून सुद्धा मिळेल.

व्याजाचे पेमेंट

आरबीआयच्या वेळोवेळी लागू असणाऱ्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून व्याजाचा हिशेब दैनिक तत्वावर करण्यात येईल. हे व्याज खात्यावर त्रैमासिक कालाचक्रात जमा केले जाईल. जर व्याज रु. १/- अथवा त्याहून अधिक असेल तरच दिले जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक ५० पैशांपेक्षा अधिक रकमेची पुढील एक रुपयात गोळाबेरीज केली जाईल व त्याहून कमी असणारी रक्कम विचारात घेतली जाणार नाही. प्राधिकरणांनी गोठवलेल्या खात्यांच्या बाबतीत बँक त्या खात्याचे व्याज नियमित पणे जमा करीत राहील.

खाते वर्ग करणे व बंद करणे

खातेदाराच्या विनंतीवरून खाते बँकेच्या अन्य शाखेमध्ये वर्ग करता येईल. खाते बंद करण्याच्या विनंतीत बंद करण्याचा कारणाचा समावेश असायला हवा. अशा विनंतीसह पासबुक असायला हवे. संयुक्त खाते त्यातील सर्व स्वाक्षरीधारकांनी विनंती केल्यासच बंद करता येईल. खाते चालू केल्यापासून १४ दिवस ते एक वर्षाच्या आत बंद केल्यास सेवा शुल्क वसूल केले जाईल. सध्या लागू विहित शुल्काची माहिती बँकेच्या वेबसाईटवर व संपर्क केंद्रावर माहिती उपलब्ध आहे. ही माहिती शाखांकडून सुद्धा मिळेल.

नियमांमधील बदल

या नियमांमध्ये भर घालण्याचा, त्यामधील कोणतेही रद्द करण्याचा वा त्यांमध्ये बदल करण्याचा हक्क बँक राखून ठेवते. ग्राहकांसाठी त्याबाबतची माहिती शाखेतील सूचना फलकावर आणि बँकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

बीएसबीडी खात्याची वैशिष्ट्ये

१. बँकेच्या शाखेत तसेच एटीएम / सीडीएम्सवर रोख भरणा
२. रकमेचा भरणा/प्राप्ती कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अथवा केंद्र/ राज्य सरकार व त्यांच्या खात्यांच्या चेक्सच्या डिपॉझिट/ कलेक्शनच्या माध्यमातून.
३. महिन्यात केल्या गेलेल्या भरण्यांच्या संख्येवर अथवा एकूण रकमेवर कोणतेही बंधन नाही.
४. किमान चार वेळा रोख रक्कम काढणे, एटीएम विथड्रॉवलसह
५. एटीएम किंवा एटीएम कम डेबिट कार्ड.